

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

जे.एन.पी.टी.बंदरासाठी नविन शेवा व कोळीवाडा या गावांचा पुनर्वसन करताना देण्यात आलेली जागा पुनर्वसन कायद्याप्रमाणे देण्यात आली नसल्याबाबत

(१) ७०७ (२२-१२-२०१४). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जे.एन.पी.टी. बंदरासाठी नविन शेवा व कोळीवाडा या गावांचा पुनर्वसन १९८७ साली केले त्यावेळेस घरांच्या जोत्याखालची जागा देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरची जागा पुनर्वसन कायद्याप्रमाणे देण्यात आली नसून नैसर्गिक वाढीपोटी गावाला वाढीव गावठाणसुद्धा देण्यात आलेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नविन शेवा गावासाठी ३३.६४ हेक्टर जमिन संपादित केली होती त्यातील फक्त १०.४७ हेक्टर गावासाठी देण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, या जमिनीचे पैसे शासनाला देऊनसुद्धा शासनाकडून पुनर्वसित नविन शेवा प्रकल्पग्रस्तांना दिल्या नाहीत, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, या गावांची लोकसंख्या आता सुमारे ३००० पेक्षा जास्त झाल्याने ३३.६४ हेक्टर या जमिनीचे पैसे शासनाकडे जमा केले आहेत ती जमिन नविन शेवा प्रकल्पग्रस्तांना देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे काय,

(६) असल्यास, या निर्णयाचे स्वरूप काय, त्यांची अंमलबजावणी केव्हापासून होणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) : (१), (२), (३) व (४) नविन शेवा व हनुमान कोळीवाडा या गावठाणातील जमिनीचे संपादन जे.एन.पी.टी. बंदर प्रकल्पासाठी करण्यात आल्याने याप्रकरणी महाराष्ट्र प्रकल्प विस्थापित व्यक्तीचे पुनःस्थापना कायदा, १९७६ मधील तरतुदी लागू होत नसल्याने त्या गावठाणांचे पुनर्वसन तत्कालीन पुनर्वसन मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील दि.१५.५.१९८६ रोजी आयोजित बैठकीत दिलेल्या निदेशानुसार करण्यात आले आहे.

(५) व (६) नविन शेवा व हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनाच्या अनुषंगाने विनंती अर्ज समितीसमोर दि.२४.५.२०१६ रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शासन मान्यतेनंतर कार्यवाही करण्यात येत आहे.

कोल्हापूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्याबाबत

(२) १०७२ (२३-१२-२०१४). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लाईन बाजार येथे ७६ एमएलडी क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्याकरिता मा.उच्च न्यायालयाने दिनांक ३१ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदी मधील प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरु करण्यासाठी ७४ कोटींचा निधी सहा वर्षांपासून तसाच पडून आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या निधीतून पंचगंगा प्रदुषणमुक्ती संदर्भात कोणकोणती कामे करण्यात येणार आहेत,
- (४) असल्यास, सदरचे प्रक्रिया केंद्र बांधण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) असल्यास, या कामाची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करणेकरिता मा.उच्च न्यायालयाने दिनांक ३१ जानेवारी, २०१५ पर्यंत मुदत दिलेली आहे.

- (२) हे खरे नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) कसबा बावडा येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची बहुतांशी कामे पूर्ण होत आलेली आहेत.
- (५) सदर सांडपाणी प्रक्रिया केंद्राची बहुतांशी कामे पूर्ण होत आलेली असून प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. तसेच जयंती नाला ते प्रक्रिया केंद्रापर्यंतच्या दाब नलिकेचे काम पूर्ण झाले असून दाब नलिका कार्यान्वित करणेत आलेली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत असणा-या शहरातील अनेक पाण्याच्या टाक्यांची दुरावस्था झाली असल्याबाबत

(३) १०७७ (२३-१२-२०१४). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. २०० (३)

- (१) कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत असणा-या शहरातील विविध भागातील अनेक पाण्याच्या टाक्यांची दुरावस्था झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरची दुरुस्ती न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे तसेच दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती करण्याकरिता महानगरपालिकेने कोणती पावले उचलली आहेत वा उचलण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२२-०६-२०१६) : (१) हे अंशतः खरे आहे.

(२) नाही.

(३) महानगरपालिकेमार्फत दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येत आहे.

कोल्हापूर शहरातील अपुन्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याबाबत

(४) २८२८ (२३-१२-२०१४). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर शहरातील अपुन्या रस्त्यांचे काम करण्यास आयआरबीने असमर्थता दर्शविल्याने आयआरबी कंपनीची बँक हमी जप्त करून त्या रकमेतून अपुरे रस्ते करण्याचा निर्णय महानगरपालिकेने माहे नोव्हेंबर, २०१४ च्या सुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरच्या रकमेतून या अपुन्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याकरीता आता कोणती कार्यवाही करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, सदरचे रस्ते केव्हापर्यंत पूर्ण होण्याचे शासनास अपेक्षित आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) : (१), (२) व (३) होय. शासन राजपत्र दि.०३.०२.२०१६ अन्वये या प्रकल्पातील पथकर नाके बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून प्रकल्पाच्या परताव्याची रक्कम निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

कल्याण - डोंबिवली (जि.ठाणे) शहरांना जोडणा-या पत्रीपूल - एमआयडीसी मार्गाची दुरावस्था झाली असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याबाबत

(५) ३३३२ (२३-१२-२०१४). श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण - डोंबिवली (जि.ठाणे) शहरांना जोडणा-या पत्रीपूल - एमआयडीसी मार्गाची दुरावस्था झाली असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे, हे खरे आहे काय,

वि.स. २०० (४)

- (२) असल्यास, सदरहू रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेने हाती घेतले असून सदरचे काम संधगतीने सुरु आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण होण्याबाबत शासनाकडून आजतागायत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, होत असलेल्या विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०५-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) सदर रस्त्याच्या दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. या रस्त्याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे.

महानगरपालिकेकडून या रस्त्याचे काम विकास योजनेनुसार करण्यात येत असून वाहनांना जाण्या-येण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जुना रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे.

या रस्त्याच्या अंतर्गत असलेल्या जलवाहिन्या व विद्युत वाहिन्यांच्या अडथळ्यामुळे काम पूर्ण होण्यास थोडा अवधी लागत आहे.

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद व जिल्हा परिषद क्षेत्रांसाठी लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमावली मराठी भाषेत उपलब्ध नसल्याबाबत.

(६) ३३८३ (२३-१२-२०१४). श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड), प्रा.राम शिंदे (कर्जत जामखेड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद व जिल्हा परिषद क्षेत्रांसाठी लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमावली मराठी भाषेत उपलब्ध नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर विकास नियंत्रण नियमावली या मराठी भाषेत उपलब्ध करणेकामी शासनाच्या वतीने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत काय,
- (३) सदर विकास नियंत्रण नियमावली मराठी भाषेत उपलब्ध करणेकामी शासनाच्या विचाराधीन आहे किंवा कसे,
- (४) असल्यास, सदर कार्यवाही कधीपर्यंत करण्यात येईल, विलंबाची सर्व साधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) : (१) होय.

(२), (३) व (४) बांधकाम परवानगी देतांना त्यामधील इमारतीच्या प्रत्येक भागाची व्याख्या व विवरण हे सर्वसाधारण पणे इंग्रजी मध्ये असल्यामुळे महानगरपालिका / नगरपालिका यांच्या विकास नियंत्रण नियमावली इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. इंग्रजी मध्ये असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीचे मराठी मध्ये रूपांतरण करण्याचे काम भाषा संचालनालयाकडून करण्यात येत आहे.

**पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड क्षेत्रातील सर्व विनापरवाना बांधकामांना
तिप्पट शास्तीकर आकारणी बाबत**

(७) ४२२२ (२३-१२-२०१४). श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील सर्व विना परवाना बांधकामांना तिप्पट शास्ती कर आकारणी करणेबाबत शासनाने अध्यादेश लागू करून महानगरपालिका प्रशासनास कर वसुली करण्याचे आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शास्ती कर लागू केल्याप्रकरणी लोक प्रतिनिधी व नागरीकानी मोर्चा आंदोलन या सह विविध मार्गाने शासनास शास्ती कर रद्द करणे बाबत मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासन काय कार्यवाही करणार आहे व करीत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) : (१) सन २००८ च्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ दिनांक ४.१.२००८ रोजीचे राजपत्रात प्रसिध्द केला असून सदर अधिनियमानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये कलम २६७ अ नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार सदर कलमात अनधिकृत इमारतींवर मालमत्ता कराच्या दुप्पट इतकी शास्ती आकारण्याची तरतूद आहे.

(२) होय.

(३) अनधिकृत बांधकामांस आळा घालणे आणि त्यास प्रतिबंध करणे यासंबंधात विचार करण्यासाठी दिनांक २८.९.२०१५ च्या शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आलेली आहे.

कन्हान (जि.नागपूर) येथे नवीन नळपाणी पुरवठा योजना सुरु करण्याचा प्रस्ताव

(८) ९५२३ (०७-०४-२०१५). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कन्हान (जि.नागपूर) येथे नळपाणी पुरवठा नवी योजना सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला आहे काय, त्याचे स्वरूप काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) :(१), (२) व (३) सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांना शासन निर्णयान्वये निवासस्थाने मिळण्याबाबत

(९) २२७१८ (१०-०८-२०१५). अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.सुनिल शिंदे (वरळी) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाच्या दिनांक २ जून, २००४ रोजीच्या शासन निर्णयान्वये पोलीस शिपायांना ३६६ चौ. फुटांचे व पोलीस हवालदारांपासून पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत ४७३ चौ.फुटांचे निवासस्थान पुरविणे आवश्यक आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, पोलीस दलाकडे सद्यःस्थिती असलेली बहुतांश निवासस्थाने १८० ते २२० चौ.फुटाची आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदरहू शासन निर्णयान्वये पोलीस कर्मचाऱ्यांना निवासस्थाने मिळण्याबाबत तसेच उपलब्ध निवासस्थानांचे चौ.फुटांप्रमाणे घरभाडे आकारण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२४-०६-२०१६) : (१) व (२) होय.

- (३) पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या आकारमानाचे निकष सुधारित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण मधील ठाकूर्ली येथील धोकादायक इमारती महिन्याभरात पाडण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याबाबत

(१०) ३०३०९ (२१-०१-२०१६). श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण मधील ठाकूर्ली येथील धोकादायक मातृकृपा इमारत कोसळून दुर्घटना झाल्यावर शहरातील धोकादायक असलेल्या ६८६ पैकी ४२ इमारती महिन्याभरात पाडण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता त्यानुसार महापालिकेने ४२ पैकी २७ इमारती पाडण्याचे लक्ष्य पूर्ण केले असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या पडलेल्या इमारतीतील रहिवाश्यांचे पुर्नवसन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१८-०६-२०१६) : (१) होय,

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेमार्फत त्यांच्या क्षेत्रात असलेल्या धोकादायक इमारतींवर प्रभावी कारवाई करण्यासाठी दि.०४/११/२०१५ रोजीच्या आदेशान्वये प्रभागनिहाय कालबद्ध "कृति आराखडा" निश्चित केला आहे. त्यानुसार माहे डिसेंबर, २०१५ अखेरपर्यंत महानगरपालिकेने व इमारत मालकाने एकूण ९० अतिधोकादायक इमारती निष्कासित केल्या आहेत.

(२) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये Appendix "R" नुसार शासनाने गठीत केलेल्या समितीमार्फत धोकादायक अधिकृत/भाडेकरूच्यापुढे इमारतींना अतिरिक्त चटई क्षेत्र अनुज्ञेय आहे. त्यानुसार असे प्रस्ताव नगररचना विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर उक्त इमारतींना नियमानुसार अतिरिक्त चटई क्षेत्र मंजूर करून महानगरपालिकेमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येते, असे आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.केशव उबाळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी होण्याबाबत

(११) ३२१३९ (२१-०१-२०१६). श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेच्या जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.केशव उबाळे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची चौकशी होण्याबाबतचे लेखी निवेदन मा.स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दिनांक १५ जुलै, २०१५ रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांकडे दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू निवेदनाच्या अनुषंगाने शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले आहे आणि संबंधित सहाय्यक आयुक्तांवर शासनाकडून कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर निवेदनाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/दक्षिण विभागाने तत्कालीन सहाय्यक आयुक्त श्री.केशव उबाळे यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला होता. त्यांनी सादर केलेला खुलासा समसधानकारक असल्याने याबाबत महानगरपालिकेमार्फत चौकशी करण्यात आली नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील विक्रोळी, कन्नमवार नगर येथील महानगरपालिकेच्या
महात्मा फुले रुग्णालयाची झालेली दुरवस्था**

(१२) ३२३१० (२१-०१-२०१६). श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील विक्रोळी, कन्नमवार नगर येथील पालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात लाखो रुग्णांना सेवा दिली जाते, सन २००९ मध्ये काही कोटींचा निधी खर्च करून या रुग्णालयांची डागडुजी करण्यात आली होती, तरी सुध्दा सद्यःस्थितीत या इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून टेकुचा आधार देण्यात आला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रुग्णालयाच्या दुरुस्ती कामांचा निधी योग्य प्रकारे न वापरल्याने रुग्णालयाची अशी अवस्था झालेली आहे, सदर दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शासन काही दंडात्मक कारवाई करणार आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०६-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

सदर रुग्णालयाच्या भिंतीच्या प्लास्टरला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. मुख्य इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात आले. इमारतीचे आयुष्य ५-७ वर्षांनी वाढविण्याच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या ऑडीट अहवालानुसार Propping करण्यात आले आहे. (टेक् लावण्यात आले)

(२) महानगरपालिकेच्या विहित पध्दतीनुसार सदर रुग्णालयाचे दुरुस्ती, आंतर-बाह्य प्लास्टरिंग, रंगकाम व नवीन लादीकाम सन २०१२ मध्ये करण्यात आले होते. सदर कामासाठी वापरलेला निधीचा अपव्यय झालेला नाही. यास्तव दंडाज्जत कारवाईचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक
राजगृहाला फेरीवाल्यांनी विळखा घातला असल्याबाबत**

(१३) ३२७६२ (२१-०१-२०१६). श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक राजगृहाला फेरीवाल्यांनी विळखा घातला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत पाहणी केली आहे काय,

(३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व तद् नुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक राजगृहासभोवती रस्त्यांत बसविलेल्या फेरीवाल्यांना हटविणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) :(१) हे खरे नाही. परंतु सदर परिसरात चार अनुज्ञापत्रधारक स्टॉल्स कार्यरत होते.

(२) व (३) सदर प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पाहणी करण्यात आली असून, सदर परिसरातील चार अनुज्ञापत्रधारक स्टॉल्स डिसेंबर, २०१५ मध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहेत व सदर ठिकाणी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई अणुशक्ती नगर व वांद्रा येथे विकासाच्या नावाखाली सुमारे ९०२ झाडे तोडण्यासाठी महापालिकेने विकासकास परवानगी दिल्याबाबत

(१४) ३२७६७ (२१-०१-२०१६). श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई अणुशक्ती नगर व वांद्रा येथे विकासाच्या नावाखाली सुमारे ९०२ झाडे तोडण्यासाठी महापालिकेने विकासकास परवानगी दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच सदर वृक्ष तोडणीसाठी परवानगी देताना वृक्ष रोपणाची जबाबदारी विकासकांवर टाकण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास प्रश्न भाग (१) व (२) बाबत शासनमार्फत चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास चौकशीत काय आढळून आले व तद् नुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०६-२०१६) : (१) हे खरे नाही. तथापि, अणुशक्तीनगर व वांद्रा (पू) येथील ११३ झाडे कापण्यास व ७८९ झाडे पुनरोपित करण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या मंजूरीनुसार परवानगी दिलेली आहे.

(२) हे खरे नाही. तथापि, वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीनुसार वृक्ष रोपणाची जबाबदारी संबंधित विकासकाची आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकाकडून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २४ विभागातर्फे लॉटरी पध्दतीचा अवलंब करून मुंबईतील तारांकित हॉटेल्स व प्रथम श्रेणी उपहारगृहांची तपासणी करण्यात येत असल्याबाबत

(१५) ३२८११ (२१-०१-२०१६). श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकाकडून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत २४ विभागातर्फे लॉटरी पध्दतीचा अवलंब करून मुंबईतील तारांकित हॉटेल्स व प्रथम श्रेणी उपहारगृहांची तपासणी करून आरोग्य व स्वच्छतेचे निकष लावून यामध्ये नियमात न बसणा-या तारांकित हॉटेल्स व उपहारगृहांचे परवाने रद्द केले जाणार असताना शाळा रुग्णालये रेल्वे स्थानके पदपथावर न्यायालयाने उघड्यावर अन्न शिजवण्यास मज्जाव केला असताना सुध्दा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे प्रकार राजरोसपणे सुरु असल्याचे दिनांक २ सप्टेंबर, २०१५ च्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

परळ येथील एफ-द. कार्यालयातील कर वसुली अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अटक केल्याबाबत

(१६) ३२८४३ (२१-०१-२०१६). श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिवडी क्रॉस रोड (मुंबई) येथील मस्जिदीची जागा पालिकेच्या अभिलेखानुसार शिवडी पिपल्स वेल्फेयर सोसायटीच्या नावे असल्याचे जाहिर केल्याने मदरशाचे ट्रस्टी यांचेकडून दस्ताऐवजावर मदरशांची नोंद करण्यास मंजूरी मिळवून देण्यासाठी लाच स्विकारताना पालिकेच्या परळ येथील एफ-द. कार्यालयातील कर वसुली अधिकारी संजय कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) अटक केल्याचे दिनांक ०८ सप्टेंबर, २०१५ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत कोणती माहिती समोर आली तसेच पुढे कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०४-२०१६) : (१) होय.

(२) व (३) मदरसा च्या नावे शिवडी येथील जमीन नोंद होण्यासाठी रुपये १,००,०००/- इतकी लाचेची मागणी करून रुपये २५,०००/- इतकी लाचेची रक्कम फिर्यादी श्री.बद्रुद्दीन खलील अहमद शेख यांचेकडून स्विकारले प्रकरणी आरोपी लोकसेवक श्री.संजय शिवराम कांबळे, कर वसुली अधिकारी व श्री.राजेंद्र एकनाथ मोरे, कर वसुली पर्यवेक्षक यांना दि.०८.०९.२०१५ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांचेविरुद्ध एसीबी गुन्हा नोंद क्रमांक ५३/२०१५, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७, १२, १३(१)(ड)सह १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस मा.विशेष न्यायालयाने दिनांक १४.०९.२०१५ रोजी जामीन मंजूर केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

कांदिवली (पूर्व) येथील पोयसर नदीचे सुशोभीकरणाबाबत

(१७) ३३२५५ (२१-०१-२०१६). श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कांदिवली (पूर्व) येथील पोयसर नदीचे सुशोभीकरण करण्याची योजना शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर नदीचे सुशोभीकरण चितळे समितीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार होणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर काम केव्हा सुरु होणार आहे, तसेच, सदर कामासाठी किती खर्च अपेक्षित आहे,
- (४) असल्यास, सदर योजनेतर्गत कोणकोणती सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत, सदर काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) कांदिवली (पूर्व) येथील पोयसर नदीचे सुशोभीकरण करण्याची बाब प्राथमिक स्तरावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विचाराधीन आहे.

तथापि, पोयसर नदीच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम / रुंदीकरण / खोलीकरण करण्याचे काम ब्रिमस्टोव्हॅड प्रकल्पांतर्गत सुरु आहे.

(२) चितळे समितीच्या शिफारशीनुसार पोयसर नदीच्या रुंदीकरण/खोलीकरण करण्याचे काम सुरु आहे.

(३) व (४) सदर सुशोभीकरणाचा प्रस्ताव महानगरपालिका स्तरावर प्राथमिक स्थितीत विचाराधीन असून सदर योजनेचा प्रस्ताव अद्यापि तयार करण्यात आलेला नाही.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे असल्याबाबत

(१८) ३४०२५ (२१-०१-२०१६). श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची दीड हजार पदे रिक्त असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांची पदे पूर्णक्षमतेने भरणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक शाळांच्या आस्थापनेवर विविध माध्यमातील प्राथमिक प्रशिक्षित शिक्षक व विषय शिक्षकांची एकूण १३,४२० अनुसूचित पदे आहेत, त्यापैकी १०,६३३ पदांवर शिक्षक कार्यरत असून, २७८७ पदे रिक्त आहेत.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये २७८७ पदे रिक्त दिसून येत असली तरी शिक्षक संख्या ही विद्यार्थी संख्येवर आधारीत असते.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार विद्यार्थी पटसंख्येच्या प्रमाणात आवश्यक तेवढे शिक्षक प्राथमिक विभागात उपलब्ध असल्याने सद्यःस्थितीत नवीन शिक्षकांची भरती करण्याची आवश्यकता नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईला पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी उपायोजना करणेबाबत

(१९) ३४५२९ (२१-०१-२०१६). श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.संजिवरेड्डी बोदकुरवार (वणी), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईला सात तलावांतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून पाऊस समाधानकारक न झाल्याने शहरावर ३० टक्के पाणी कपात करण्याची वेळ आल्याचे माहे सप्टेंबर, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वी २० टक्के पाणी कपात केल्यानंतर मुंबईकरांवर पाणी संकट ओढवले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महानगरपालिका प्रशासनाने पिण्याच्या पाण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहेत,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) मुंबईत समाधानकारक पाऊस न झाल्याने दि. २६ ऑगस्ट, २०१५ पासून पाणी पुरवठ्यात १५% कपात करण्यात आली आहे.

(२) सन २०१० मध्ये २०% पाणी कपात करण्यात आली होती त्यावेळी नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.

पाण्याच्या वेळेत व वितरण व्यवस्थेत आवश्यक ते बदल करून मुंबईकरांना पाणी पुरवठा करण्यात आला होता.

(३) मुंबईत सप्टेंबर, २०१५ पासून १५% पाणी कपात करण्यात आली असून, उपलब्ध पाणी मुंबईकरांना ३१/०७/२०१६ पर्यंत पुरेल असे नियोजन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

जळगांव जिल्ह्यातील चोपडा नगरपरिषदेच्या लहान व मध्यम शहराची एकात्मिक शहर विकास योजनांचा (आयडीएसएमटी) सविस्तर प्रकल्पाबाबत

(२०) ३५४४० (२१-०१-२०१६). श्री.चंद्रकांत सोनावणे (चोपडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव जिल्ह्यातील चोपडा नगरपरिषदेच्या लहान व मध्यम शहराची एकात्मिक शहर विकास योजनांचा (आयडीएसएमटी) सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय समितीच्या मान्यतेसाठी सहसंचालक नगररचना यांनी प्रधान सचिव नगरविकास विभाग, नवि-९ यांच्याकडे दि.१७ मार्च, २०१० रोजी प्रस्ताव सादर केलेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चोपडा नगरपरिषद हद्दीत विकास कामांचा मोठ्या प्रमाणात अनुशेष आहे व योजनेच्या खात्यात निधी शिल्लक असून देखील ४ वर्षात योजनेअंतर्गत समितीची बैठक न झाल्यामुळे मान्यते अभावी शिल्लक निधीतून विकास कामे करता येत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, योजनेअंतर्गत समितीची बैठक तात्काळ घेण्याबाबत शासन काय कार्यवाही करणार आहे,

(४) असल्यास, विकास कामे होण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (०९-०६-२०१६) : (१) सदरचा प्रस्ताव सहसंचालक नगररचना, पुणे यांनी दिनांक १०/०३/२०१० च्या पत्रान्वये शासनास सादर केलेला आहे.

(२), (३) व (४)

राज्य स्तरीय समितीची बैठक दिनांक ११/०३/२०१६ रोजी झाली आहे.

(५) कार्यवाही सुरु आहे.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याबाबत

(२१) ३६३८१ (२१-०१-२०१६). श्री.राज पुरोहित (कुलाबा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मागील सात महिन्यांपासून रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरील औषधांच्या दुकानांमधून औषधे आणण्यास भाग पाडले जात आहे तसेच, एक्सरे फिल्मचाही तुटवडा असून काही महिन्यांपासून एक्स रे मशिन खरेदी न करता खासगी लॅबमधून एक्स रे काढण्यास सांगितले जात असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१५ च्या तिसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रुग्णालयाच्या अधिष्ठाता व उपअधिष्ठाता यांचे औषध दुकाने व लॅबवाले यांच्याशी साटे-लोटे असल्याचे स्पष्ट आढळून आले आहे, हे ही खरे आहे,

(३) असल्यास, महानगरपालिकेच्या कोण-कोणत्या रुग्णालयात असे प्रकार होत आहेत,

(४) असल्यास, सदर रुग्णालयात होत असलेल्या या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीत काय आढळून आले आहे व त्यानुसार पुढे कोणती कारवाई करणार आहे,

(६) अद्यापपर्यंत कारवाई केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३), (४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात मृत असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांकडून कर्मचारी पावलोपावली पैसे मागत असल्याबाबत

(२२) ३६३९९ (२१-०१-२०१६). श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात मृत असलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांकडून शीतगृहामध्ये मृत व्यक्ती ठेवण्यापासून ते मयत घरी घेऊन जाण्यापर्यंत कर्मचारी पावलोपावली पैसे मागत असल्याचा प्रकार सर्रास घडत असल्याची बाब माहे ऑगस्ट, २०१५ च्या दुसऱ्या आठवड्यात निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पैसे मागणारे कर्मचारी हे पॅथॉलॉजी विभागाच्या अखत्यारीत येतात तरीही सदर कर्मचारी शवागार विभागात हजेरी लावून मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे घेत असल्याचे आढळून आले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, संबंधित कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबतचे निवेदन सदर रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना देण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, सदर निवेदनानुसार दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली,
- (५) असल्यास, त्याचे स्वरूप काय आहे,
- (६) अद्यापर्यंत कारवाई करण्यात आली नसल्यास होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) हे खरे आहे. संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश महानगरपालिकेच्या जन औषध वैद्यक शास्त्राच्या विभाग प्रमुखांकडे सोपविण्यात आले होते.

(४) व (५) सदरील चौकशीअंती पुराव्याअभावी काही निष्पन्न झाले नाही.परंतु असे प्रकार भविष्यात घडू नयेत या हेतूने संबंधित कामगारांना समज देण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनेंतर्गत महापालिका प्रशासनामार्फत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्यात येत आहेत. तसेच जनजागृती करण्यासाठी पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरोत्थान महाअभियान अंतर्गत उस्मानाबाद नगर परिषदेच्या
रस्ते विकास प्रकल्पास निधी मिळणेबाबत**

(२३) ३७९३५ (२१-०१-२०१६). श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरोत्थान महाअभियान अंतर्गत उस्मानाबाद नगर परिषदेच्या रस्ते विकास प्रकल्पास शासनाने माहे सप्टेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान प्रशासकीय मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावाअंतर्गत कोण कोणत्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून त्यास किती निधीची तरतूद करण्यात आली आहे,

(३) असल्यास, अद्याप या कामांसाठी निधी मिळाला नसल्याने कामे सुरु झाली नाहीत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रस्तावास निधीची तरतूद करण्याच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०६-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

(२), (३), (४) व (५) सदर प्रकल्पास दिलेली प्रशासकीय मान्यता शासनाने रद्द केली आहे.

पुणे शहरातील सुमारे ६०० वृक्ष तोडीच्या प्रस्तावांवर वृक्ष प्राधिकरणाने दोन महिन्यांत कोणताही निर्णय न केल्याने ही झाडे तोडली जाण्याचा धोका निर्माण झाल्याबाबत

(२४) ३७९८१ (१३-०१-२०१६). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुणे शहरातील सुमारे ६०० वृक्ष तोडीच्या प्रस्तावांवर वृक्ष प्राधिकरणाने दोन महिन्यांत कोणताही निर्णय न केल्याने ही झाडे तोडली जाण्याचा धोका निर्माण झाल्याबाबत माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर वृक्षतोडीचे प्रस्ताव नव्याने मागवून त्यावरील हरकतींवर तातडीने सुनावणी घेणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, नियमानुसार वृक्षतोडीच्या अर्जांवर दोन महिन्यांच्या कालावधीत निर्णय न झाल्यास त्या वृक्षांना काही अटींच्या अधीन राहून मान्यता मिळाली असे समजले जाते, हे ही खरे आहे काय,
- (४) उक्त उल्लेखित इ क्रमातील नियम लागू असल्यास हरकतींवरील सुनावणी शिवायच प्रस्ताव देणाऱ्यांकडून झाडे कापली जाण्याची शक्यता आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) उक्त प्रकरणी शासनाकडून कुठली कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) : (१) एकूण २५० वृक्षतोडीच्या प्रस्तावांबाबत स्थानिक वृत्तपत्रामध्ये दिनांक ३१.१०.२०१५ रोजी जाहिर निवेदन देवून, नागरिकांकडून आक्षेप/हरकती मागविण्यात आलेल्या होत्या, तसेच सदरचे २५० प्रस्ताव मान्यतेसाठी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आलेले होते.

(२) हे खरे नाही.

वृक्ष प्राधिकरण समितीपुढे प्रस्ताव सादर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता अर्जदार यांच्याकडून करून घेण्यात येत असून, संबंधित अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करण्यात येत आहे. तद् नंतर मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार गठीत सहा सदस्यीय वृक्ष तज्ञ समितीमार्फत पाहणी करण्यात येते. वृक्ष प्राधिकरणाने वृक्षतोडीबाबतच्या २५० प्रस्तावांवर घेतलेल्या निर्णयांवर मा.राष्ट्रीय हरित लवाद, पश्चिम झोन पुणे बँच यांनी आक्षेप घेतलेला असल्याने, यांच्या पुढील आदेशानंतरच कार्यवाही करण्याचे पुणे महानगरपालिकेचे नियोजन आहे.

(३) हे खरे आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील प्रकरण पाच कलम ८ (४) मध्ये "वृक्ष प्राधिकरणाने, त्याला अर्ज मिळाल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत, किंवा कालावधीत प्राधिकरणाने अर्ज मिळाल्याची पोचपावती दिलेली असेल तर अर्जाची पोचपावती दिल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या आत, आपला निर्णय अर्जदारास कळविण्यात कसून केली तर, ज्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आलेला असेल ती परवानगी दिली असल्याचे मानण्यात येईल." असे नमूद केलेले आहे.

(४) हे खरे नाही.

सदरचे २५० प्रस्तावांमधील अर्जदार यांना यापूर्वीच दिनांक ३.९.२०१५ व दिनांक २.२.२०१६ च्या पत्रान्वये मा.वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीपूर्वी वृक्षतोड न करण्याबाबत लेखी कळविलेले आहे. तथापि, खात्यामार्फत २५० प्रस्तावांच्या जागांवर दिनांक २.२.२०१६ ते दिनांक ८.२.२०१६ या कालावधीमध्ये फेरपाहणी करून, फोटोग्राफ्स काढून घेण्यात आलेले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**काळबादेवी (मुंबई) येथील गोकुळनिवास या चार मजली
इमारतीला लागलेल्या भिषण आगीबाबत**

(२५) ३८९५० (२१-०१-२०१६). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) काळबादेवी (मुंबई) येथील हनुमान गल्लीमध्ये असलेल्या गोकुळनिवास या चार मजली इमारतीला दिनांक ९ मे, २०१५ रोजी लागलेली भिषण आग आटोक्यात आणताना आगीत अग्निशमन दलाचे दोन अधिकारी शहिद झाले असून, अधिकारी व जवानासह सात जण गंभीर जखमी झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आगीची चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, आग लागण्याची कारणे काय आहेत तसेच सदर आग आटोक्यात आणताना मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन अधिका-यांच्या कुटुंबियांना व जखमी जवानांना शासनाने कोणत्या प्रकारची आर्थिक मदत केली वा करण्यात येत आहे

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) हे खरे आहे, सदर दुर्घटनेमध्ये अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला व अग्निशमन दलाचे ५ कर्मचारी व ६ इतर व्यक्ती जखमी झाल्या होत्या.

(२) होय.

(३) चौकशीअंती आग लागण्याचे कारण हे "सदोष विद्युत प्रणाली" असे आढळले आहे.

सदर आग विझविताना मृत्युमुखी पडलेल्या अग्निशमन अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रचलित धोरणानुसार आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धोरणानुसार दोन वारसदारांना महानगरपालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहे व दोन वारसदारांचे हक्क अबाधित ठेवण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**दादर (मुंबई) येथील रानडे रोडवरील फेरीवाल्यांना आदर्श पदपथ
योजनेच्या नावाखाली हटविण्यात येत असल्याबाबत**

(२६) ३९००१ (२१-०१-२०१६). श्री.सुरुपसिंग नाईक (नवापूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दादर (मुंबई) येथील रानडे रोडवरील फेरीवाल्यांना आदर्श पदपथ योजनेच्या नावाखाली हटविण्याचा डाव मुंबई मनपाने आखला असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मागील ४० वर्षांपासून व्यवसाय करणा-या फेरीवाल्यांना हटविले जात असल्यामुळे तब्बल ३५० फेरीवाल्यासह त्यांच्यावर अवलंबून असलेली सुमारे दोन हजार कुटूंबे उध्वस्त होणार आहेत हे पाहता शासनाने कोणती आवश्यक कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागातील दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानक लगत रानडे रोड व सर्व रस्ते व पदपथावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेच्या धोरणानुसार कारवाई करण्यात येते. जेणेकरून पादचाऱ्यांना ये-जा करणे सुलभ होईल.

(२) व (३) फेरीवाला नियमन विषयक पदपथावरील विक्रेते (उपजिवीका संरक्षण आणि पदपथावरील विक्री विनियम) अधिनियम, २०१४ अंतर्गत नियम व धोरण ठरविण्याची कार्यवाही शासनामार्फत सुरु आहे.

**भायखळा (मुंबई) येथील डिव्हीजन कॅटल पॉण्ड गार्लिक कंपाऊंड येथील जमीन एका
विकासकाला पुनर्विकासासाठी नियमबाह्य पध्दतीने दिल्याबाबत**

(२७) ३९४०६ (२१-०१-२०१६). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भायखळा (मुंबई) येथील डिव्हीजन कॅटल पॉण्ड गार्लिक कंपाऊंड येथील जमीन एका विकासकाला पुनर्विकासासाठी नियमबाह्य पध्दतीने देण्यास मदत करणाऱ्या भाऊसाहेब कोळेकर या मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्याला प्रशासनाने फक्त पाच हजाराचा दंड ठोठाऊन सोडून दिले असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त जागा ही खेळाचे मैदान व उद्यानासाठी राखीव असतांनाही नियमबाह्य पध्दतीने या भूखंडावर निवासी गाळे नसताना व झोपड्या संरक्षित नसतानाही ई-विभागाच्या

तत्कालीन आयुक्त, भाऊसाहेब कोळेकर यांनी परवानगी दिली हे पाहता शासन त्वरीत या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई करणार वा करित आहे काय व सद्यःस्थिती काय आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) भायखळा डिव्हीजन कॅटल पॉण्ड गार्लिक कंपाऊंड येथील भूभाग क्र. १९७०, १/१९७० २/१९७० वरील विकास नियंत्रण नियमावली ३३(७) नुसार पुनर्विकासाचा प्रस्ताव सागरीका को.ऑ.सोसायटी (प्रस्तावित) व स्पिनींग बर्ड इंटरप्रायझेस या विकासकाकडून दिनांक २८.११.२००६ रोजी सादर करण्यात आला होता. सादर प्रस्तावाच्या अनुषंगाने महापालिका भाडेकरुंची शोध यादी (Inventory) तयार करण्याकरिता प्रस्ताव सहाय्यक आयुक्त "ई" विभाग यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

प्रस्तावाच्या आवश्यकतेनुसार व महापालिकेच्या धोरणानुसार कमीत कमी एकतरी निवासी भाडेकरु व एकूण कमीतकमी १० भाडेकरु आवश्यक असतात. सादर प्रस्तावामधील वाणिज्य भाडेकरुस रहिवाशी भाडेकरु दाखविण्यात आल्यामुळे सादर प्रकरणी करण्यात आलेल्या खात्यांतर्गत चौकशीमध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तत्कालिन सहाय्यक आयुक्त (सेवानिवृत्त) यांना शिक्षा म्हणून रु. ५०००/- इतकी रक्कम त्यांच्या मासिक निवृत्ती वेतनातून एकरकमी काढून घेण्यात यावी असे आदेश आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी पारित केले आहेत.

(२) व (३) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मंजूर पुनर्रचित विकास आराखड्यानुसार भूभाग क्रमांक १९७०, १/१९७०, २/१९७० चा बहुतांश भाग मनोरंजनाचे मैदान म्हणून आरक्षित आहे.

सागरीका को.ऑ.सोसायटी (प्रस्तावित) या नावाने सादर करण्यात आलेल्या पुनर्विकासाच्या प्रस्तावामध्ये विकास नियंत्रण नियमावलीतील ३३(७) मध्ये तरतुदीची पूर्तता होत नसल्याने सादर प्रस्तावास कोणतीही मंजूरी न देता सादर प्रस्ताव दि.३०.१०.२००७ रोजी दफ्तरी दाखल करण्यात आलेला आहे.

सादर प्रकरणाच्या करण्यात आलेल्या खात्यांतर्गत चौकशीमध्ये, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तत्कालिन सहाय्यक आयुक्त (सेवानिवृत्त) यांना शिक्षा म्हणून रु.५०००/- इतकी रक्कम त्यांच्या मासिक निवृत्ती वेतनातून एकरकमी काढून घेण्यात यावी असे आदेश आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी पारित केले आहेत.

सादर शिक्षेसाठी स्थायी समिती/ महानगरपालिका यांची सक्षम प्राधिकारी म्हणून मंजूरी घेण्याची प्रक्रिया सुरु आहे.

तसेच, प्रस्तुत प्रकरणी करण्यात आलेल्या खात्यांतर्गत सर्वकष चौकशीमध्ये इतर ११ अधिकारी/कर्मचारी देखील दोषी आढळले असून, त्यांच्यावर आयुक्तांच्या आदेशानुसार शिक्षादेश बजावण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेने १२८ रुपयांचे काम आरपीएस इन्फ्रा व बड्या कंत्राटदाराला दिल्याबाबत

(२८) ३९४३२ (२१-०१-२०१६). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील कुर्ला स्टेशन पश्चिम व विद्याविहार स्टेशन या परिसरांना जोडणारा रस्ता रामदेव पीर मंदीर रोड नावांने ओळखला जात असून विकास आराखड्यात नियोजित कच्चा रस्ता होता दीड कि.मी. अंतराच्या या रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने १२८ रुपयांचे काम आरपीएस इन्फ्रा या बड्या कंत्राटदाराला दिले या रस्त्याची जागा एसटी महामंडळाची असून जागा अद्यापही महानगरपालिकेच्या ताब्यात आली नसतानाही स्थायी समितीने कंत्राटदाराला सन २०१० मध्ये कंत्राट मंजूर केले व कंत्राटदाराने कळविलेल्या अंदाजित रकमेवरच हे कंत्राट मंजूर करण्यात आल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) व (२) कुर्ला स्टेशन (पश्चिम) व विद्याविहार (पश्चिम) स्टेशन या परिसरांना जोडणारा रस्ता रामदेव पीर मंदिर रस्ता हा विकास नियोजन आराखड्यात १८.३० मी. रुंदीचा प्रस्तावित रस्ता आहे.

हा रस्ता १.५ कि.मी. लांबीचा असून सदर रस्ता हा विद्याविहार स्टेशन व सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडला जोडणारा रस्ता आहे.

सदर रस्त्याच्या विकासासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून महापालिकेच्या स्थायी समितीच्या मंजूरीनंतर कार्यादेश देण्यात आले.

सदर रस्त्याचे काम सुरु असताना कोहिनूर सिटी व एच.डी.आय.एल. यांच्या जागेचे पीछेहाटीचे क्षेत्र हस्तांतरीत करून काम सुरु करण्यात आले व त्यांचेवेळेस एम.एस.आर.टी.सी. च्या जागेच्या पीछेहाटीच्या क्षेत्रफळासाठी महापालिकेमार्फत पत्रव्यवहार करण्यात येऊन, एम.एस.आर.टी.सी. यांच्या भूखंडाचा १८.३० मी. रस्ता, बांधकामामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राचा आगाऊ ताबा घेऊन सदर रस्ता बांधण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेतील अधीक्षक, उप अधीक्षक व फार्मासिस्ट यांची रिक्त पदे भरण्याबाबत

(२९) ३९४४१ (२१-०१-२०१६). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विविध रोगावर दिल्या जाणाऱ्या औषधांचा दर्जा आणि औषधामधील प्रत्येक रासायनिक द्रव्याची मात्रा किती असावी याचे शास्त्रोक्त ज्ञान असणारे फार्मासिस्टच मुंबई महानगरपालिकेच्या २१ सर्वसाधारण रुग्णालयात कार्यरत नसल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, औषधाचा दर्जा तपासणीसाठी अधीक्षक आणि उप अधीक्षक पदे रिक्त आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१६-०६-२०१६) :(१) बृहन्मुंबई महानगरपालिकेची तीन प्रमुख रुग्णालये व उपनगरीय रुग्णालयाच्या आस्थापनेवर औषधनिर्माता या संवर्गाची एकूण ४३२ पदे असून, त्यापैकी ३७६ पदे कार्यरत होती व ६२ पदे रिक्त होती.

(२) हे खरे आहे.

अधिकांकांच्या ४ पदांपैकी २ पदे कार्यरत असून, २ पदे रिक्त आहेत.

तसेच उपअधिकांकांच्या ५ पदांपैकी ४ पदे कार्यरत असून, १ पद रिक्त आहे.

(३) औषधनिर्माता या संवर्गातील ६२ रिक्त पदे भरण्याकरिता वर्तमानपत्रामधून जाहिरात देऊन सद्यःस्थितीत एकूण ३५ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच, उर्वरित उमेदवारांचे वैद्यकीय परिक्षण व पोलीस ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्याबाबतची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.

अधीक्षक संवर्गाची २ पदे व उपअधीक्षक संवर्गाचे १ पद ही पदे महापालिकेच्या दिनांक १६.०५.२०१२ रोजीच्या परिपत्रकान्वये खंडीत करण्यात आली आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयात व्हेटीलेटरच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांवर योग्य उपचार होण्यास अडचणी येत असल्याबाबत

(३०) ३९४४२ (२१-०१-२०१६). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या सायन रुग्णालयात व्हेटीलेटरच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांवर योग्य उपचार होण्यास अडचणी येत असल्याने अनेकांना प्राणही गमवावा लागल्याच्या घटना घडत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१५ मध्ये वा त्यारम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त रुग्णालयातील एकाही वॉर्डमध्ये व्हेटीलेटर नसल्याने या रुग्णाना अतिदक्षता विभागातून हलवताही येत नाही तसेच या रुग्णालयात डॉक्टर व नर्स यांची संख्याही अपुरी असल्याने रुग्णांना केईएम, जेजे या रुग्णालयात न्यावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) सदर रुग्णालयात एकूण ७२ व्हॅटिलेटर्स उपलब्ध असून ते वैद्यकीय अतिदक्षता विभाग, श्वसनविकार अतिदक्षता विभाग, आंतररुग्ण कक्ष तसेच ट्रॉमा वार्ड अशा वेगवेगळ्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले आहेत.

तथापि, उपलब्ध रुग्णशय्येच्या प्रमाणात आणखी वाढीव व्हॅटिलेटर्सची आवश्यकता असल्यामुळे नवीन १३ व्हॅटिलेटर्स घेण्यासाठीचा प्रस्ताव प्रगतीपथावर आहे.

अपवादात्मक प्रसंगी व्हॅटिलेटर्स उपलब्ध नसल्यास रुग्णांना केईएम, जे.जे. रुग्णालयात हलविण्यात येते.

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात खाटांची संख्या १४२२ खाटांवरून १९०० इतकी वाढविण्यास दिनांक २०/१०/२०१५ रोजी महानगरपालिकेची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, त्यानुसार वाढीव खाटांच्या प्रमाणात लागणाऱ्या मनुष्यबळासाठी महानगरपालिकेमध्ये कार्यालयीन कार्यवाही चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मानखुर्द येथील इमारत क्र. २२ या इमारतीच्या तडा गेलेल्या पाण्याच्या टाकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याबाबत

(३१) ३९८२२ (१३-०५-२०१६). श्री.अब् आजमी (मानखुर्द शिवाजीनगर) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अंतर्गत पी.एम.जी.पी. कॉलनी, मानखुर्द, मुंबई येथील इमारत क्र.२२ या इमारतीच्या तडा गेलेल्या पाण्याच्या टाकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींकडून माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (२१-०६-२०१६) : (१) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा, यांचेकडून प्राप्त अहवाल पाहता, हे खरे आहे.

(२) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अंतर्गत पी.एम.जी.पी. कॉलनी, मानखुर्द, मुंबई येथील इमारत क्र.२२ मधील सदनिका मालकी तत्वावर वितरित करण्यात आल्या असल्यामुळे नमूद पाण्याची टाकीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थेची आहे. यास्तव सदर इमारतीच्या स्वखर्चाने दुरुस्तीकरिता संस्थेने मागणी केल्यास त्यास म्हाडामार्फत ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येईल. मात्र सदरहू दुरुस्तीची कामे म्हाडामार्फत करणे शक्य नाही असे उपाध्यक्ष, म्हाडा यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील पहाडीगाव, गोरेगाव (पू) येथील म्हाडाची २५ एकर १२ गुंठे
जमिन गुंडेचा बिल्डरनी बळविल्याबाबत**

(३२) ४०७२१ (१६-०५-२०१६). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने (१९४७ ते १९५१ या काळात) मूळ मालकांकडून रितसर संपादित करून गरीब व मध्यम वर्गाची घरे बांधण्यासाठी म्हाडाच्या ताब्यात दिलेली मुंबईतील पहाडीगाव, गोरेगाव (पू) येथील २५ एकर १२ गुंठे जमिन बळकावण्याचा गेली ४० वर्षे सुरू असलेल्या प्रयत्नांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने गुंडेचा बिल्डरवर तब्बल १ कोटी रुपयांचा भूदंड लावला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, लोकहितासाठीची जमिन अडकून राहिल्याने गुंडेचा यांनी दाव्याच्या खर्चापोटी १ कोटी रुपये ४ आठवड्यात म्हाडाला अदा करावेत, असे आदेश माहे डिसेंबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास न्यायालयाने दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जमीन खाजगी बिल्डरच्या घशात घालण्यास म्हाडा आणि शासनाच्या काही अधिकाऱ्यांकडूनही साथ मिळालेली असल्याचेही मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले असून शासकीय मालमत्तेचे रक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे मतही मा.मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, गुंडेचा बिल्डर्सना कर्तृत्वात कुचराई व अधिकाराचा दुरुपयोग करून संगनमताने बेकायदेशीररित्या केलेल्या कारवाईच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश मेहता (२१-०६-२०१६) : (१) व (२) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण यांचेकडून प्राप्त अहवालानुसार, पहाडीगा, गोरेगाव (पू) येथील २५ एकर १२ गुंठे जमिनीच्या मालकीबाबतच्या न्यायालयीन प्रकरणात दि.२३.१२.२०१५ रोजीच्या आदेशान्वये मा. उच्च न्यायालयाने म्हाडाच्या बाजूने निकाल देऊन सर्वसामान्यांसाठीच्या गृहनिर्माणासाठीची जमिन अडवून ठेवल्याने गुंडेचा बिल्डरवर तब्बल १ कोटी रुपयांचा भूदंड लावला असून सदर रक्कम ४ आठवड्यात भरण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेशांविरुद्ध गुंडेचा बिल्डर यांनी मा.सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केले असता दि.१.२.२०१६ रोजी मा.सर्वोच्च न्यायालयाने मा.उच्च न्यायालयाचे आदेश कायम राखत अपिलकर्त्यांचे अपिल फेटाळून लावले.

(३) व (४) मा.उच्च न्यायालयाने शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत विशिष्ट कोणावरही दोषारोप केलेले नाहीत असे उपाध्यक्ष, म्हाडा यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील दारिद्रय रेषेखालील कुटूंबांची अंतिम यादी मागील १० वर्षापासून प्रसिध्द झालेली नसल्याबाबत

(३३) ४०७३० (१७-०५-२०१६). श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील दारिद्रय रेषेखालील कुटूंबांची अंतिम यादी मागील १० वर्षापासून प्रसिध्द झालेली नाही त्यामुळे दारिद्रयरेषेखालील कुटूंबांना सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित व्हावे लागले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बीपीएलची अंतिम यादी रखडण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबांची अंतिम यादी तयार करण्यात आली असून ती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील कुटूंबांच्या यादीमधील पात्र लाभार्थ्यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून संबंधित शासकीय योजनांचा लाभ देण्यात येतो.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

शासनाने तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाला वाचविण्यासाठी आणि महामंडळाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी खाजगी प्रवासी वाहनांवर कारवाई करण्याबाबत

(३४) ४४२६९ (२८-०४-२०१६). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्रीमती मेधा कुलकर्णी (कोथरुड) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाने, तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला वाचविण्यासाठी आणि महामंडळाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी, खाजगी प्रवासी वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश देवून, यास जाबाबदार असलेले परिवहन, एसटी महामंडळ आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्यास अशा अधिकाऱ्यावरच कडक कारवाई करण्याचे निर्देश, मा. उच्च न्यायालयाने, दिनांक १८.१.२०१६ रोजी दिले हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, माहे फेब्रु, २०१६ अखेरपर्यंत राज्य शासनाने राज्यातील किती खाजगी अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाविरुध्द कारवाई केली आहे तसेच किती अवैध वाहतूकींना अभय देणाऱ्या परिवहन, एसटी महामंडळ आणि वाहतूक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांविरुध्द कारवाई केली आहे,

(३) असल्यास, अवैध वाहतूकीविरुद्ध आणि त्यास अभय देणाऱ्या दोषीविरुद्ध राज्य शासनाने सुरु केलेली मोहिम दिर्घकाळ चालू ठेवून, कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (१२-०७-२०१६) : (१) होय, दिनांक २२ डिसेंबर, २०१५ रोजी मा.उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्यानुसार शासनाने दिनांक १४.०१.२०१६ रोजीच्या परिपत्रकान्वये सूचना निर्गमित केल्या आहेत.

(२) दिनांक ०४.११.२०१५ ते दिनांक २०.०२.२०१६ या कालावधीत २७५३३ वाहनांची तपासणी करण्यात आली असून २६१४७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

तसेच माहे जानेवारी व फेब्रुवारी, २०१६ या दोन महिन्यांच्या कालावधीत पोलीस व प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या मदतीने १३८९ वाहनांवर कारवाई केली असून रु.५,८४,३३७/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

(३) खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती दररोज परिवहन व पोलीस विभागास देण्याबाबत तसेच प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस खाते यांची मदत घेवून सातत्याने तपासणी करण्याबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व विभाग व आगारांस सूचना देण्यात आलेल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बस स्थानकांवरील एस.टी. महामंडळाच्या जागेस असलेली उपहारगृहे, रसवंतीगृहे, फळविक्रीची दुकाने महिला बचत गटांना देण्याबाबत

(३५) ४४४१५ (२८-०४-२०१६). श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई, पूणे कोल्हापूर, औरंगाबाद, नगर, सातारा, यवतमाळ, नागपूर या महत्वाच्या शहरांबरोबर सर्व जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या ठिकाणांसह एकूण ६००० बस स्थानकांवरील एसटी महामंडळाच्या जागेत असलेली उपहारगृहे, रसवंतीगृहे फळविक्रीची दुकाने महिला बचत गटांना देण्याचा व सध्या असलेल्या उपहारगृहांना मदतवाढ न देण्याचा निर्णय व आदेश मा.परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष यांनी नोव्हेंबर, २०१५ च्या शेवटच्या आठवड्यात वा त्या सुमारास घोषित केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्या स्वरूपात अध्यादेश काढून त्याची अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व परिवहन विभागांना पाठविण्यात येऊन अंमलबजावणी करण्याबाबत सांगण्यात आले आहे काय,

(३) असल्यास, सदर निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील परिवहन विभागाच्या किती विभागातील, किती बस स्थानकांवर सुरु करण्यात आली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (१२-०७-२०१६) : (१) हे अंशतः खरे आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकावरील केवळ रिक्त उपहारगृहांचे वाटप महिला बचत गटांना महामंडळाच्या निविदा प्रक्रियेद्वारे देणेबाबतचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या स्तरावर घेण्यात आलेला आहे.

(२) राज्य परिवहन बसस्थानकावरील रिक्त उपहारगृहांचे वाटप महिला बचत गटांना करण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाद्वारा दि.२२.०२.२०१६ च्या परिपत्रकान्वये सर्व प्रादेशिक व विभागीय कार्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

(३) सदयस्थितीत राज्यभरातील एकूण १९ विभागातील एकूण ३८ बसस्थानकावरील रिक्त उपहारगृहाकरिता अंमलबजावणी करण्याची बाब राज्य परिवहन महामंडळाच्या स्तरावर कार्यवाही खाली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत

(३६) ४६४०६ (०५-०५-२०१६). श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी, "भारतीय नगर परिषद कामगार संघटना" च्या नेतृत्वात दिनांक ३० नोव्हेंबर, २०१५ मध्ये आयुक्त, महानगरपालिका यांना १४ मागण्यासंदर्भात निवेदन सादर केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सादर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, सादर १४ मागण्या कोणत्या होत्या व त्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाचे सर्वसाधारण कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) : (१) होय.

(२), (३) व (४) निवेदन महापालिका स्तरावर आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका यांचकडे सादर करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका यांनी खालील प्रमाणे अहवाल सादर केलेला आहे.

अ.क्र.	मागणी	कार्यवाही
१	चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करण्याबाबत.	अंतिम सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

२	चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधातील पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे समावेशन/पदस्थापना करणेबाबत.	याबाबतची कार्यवाही अंतीम टप्प्यात आहे.
३	वरिष्ठ पदाचा कार्यभार काढण्याबाबत.	कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदांचा देण्यात आलेला कार्यभार काढण्यात आलेला आहे.
४	आश्वासीत प्रगती याजनेचा लाभ देण्याबाबत.	पात्र कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे. प्रकरणे शिल्लक नाहीत.
५	वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकांची मर्यादा वाढविण्याबाबत.	शासन निर्णयानुसार मर्यादा वाढवून वैद्यकीय परिपूर्त देयके अदा केलेली आहेत.
६	मनपा कर्मचाऱ्यांना १५ टक्के नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत.	आस्थापना खर्चाची मर्यादा असल्याने, सदरचा भत्ता महानगरपालिकेने लागू करण्यात आलेला नाही.
७	सफाई विभागातील वयोवृद्ध कामगारांना जवळच्या झोनवर झुट्टी देण्याबाबत.	वयोवृद्ध कामगारांना त्यांच्या मागणीनुसार जवळच्या झोनवर काम देण्यात आलेले आहे.
८	वर्ग-४ च्या सफाई कामगारांना मुकादम पदावर पदोन्नती देण्याबाबत.	मुकादम मंजूर पदे २४ असून सेवाजेष्ठतेनुसार सफाईकामगारांना मुकादम पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे.
९	वाहनचालक म्हणून काम करित असलेल्या वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांना वाहनचालक पदावर पदोन्नती देण्याबाबत.	सेवाजेष्ठतेनुसार ५ रिक्त पदांवर पदोन्नती देण्यात आलेली आहे.
१०	फायरमन म्हणून काम करित असलेल्या फायरमनचे प्रशिक्षण घेतलेल्या वर्ग-४ च्या	अग्निशमन सेवा आणि आग्निबाणी विभागाचे सेवाप्रवेश नियम तयार

	कर्मचाऱ्यांना फायरमन पदावर नियुक्ती देण्याबाबत.	करून ते शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्याची कार्यवाही महापालिका स्तरावर सुरु आहे.
११	स्वच्छता निरीक्षक यांना वेतनश्रेणी ९३००-३४८००, ग्रेड पे ४२०० लागू करणेबाबत.	याबाबत चंद्रपूर महानगरपालिका मंजूर सेवाप्रवेश नियम व आकृतीबंधानुसार योग्य तो प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मंजूरीनंतर शासनास सादर करण्याची कार्यवाही महापालिका स्तरावर सुरु आहे.
१२	वरिष्ठ लिपीक या पदावर पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांना रु.२८०० ग्रेड पे मिळण्याबाबत.	
१३	२४ वर्ष पूर्ण झालेल्या लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांना आशवासित प्रगती योजना दुसरा लाभ अंतर्गत मिळत असलेला रु.२८०० ग्रेड पे ऐवजी रु.४२०० ग्रेड पे देण्याबाबत	
१४	२४ वर्षांपेक्षा जास्त सेवा झाल्याने कालबद्ध पदोन्नतीचा दुसरा लाभ प्राप्त झालेल्या पात्र कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेले ग्रेड पे १९०० ऐवजी मनपाचे मंजूर आकृतीबंधानुसार ग्रेड पे २४०० देण्याबाबत	याबाबतची कार्यवाही महापालिका स्तरावर सुरु आहे.

अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या आठवडी बाजारातील गाळ्यांच्या नुतनीकरणाबाबत

(३७) ४६६१० (०५-०५-२०१६). श्री.रमेश बंडीले (दर्यापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या आठवडी बाजारातील गाळ्यांच्या नुतनीकरणाबाबत जिल्हाधिकारी, नगरविकास प्रशासन मुख्याधिकारी यांच्याकडे प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) : (१) अशा प्रकारचा प्रस्ताव मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्याकडून जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेला नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथील सिंहस्थ निधीतील उर्वरित निधी मिळणेबाबत

(३८) ४६६४१ (०७-०५-२०१६). श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक येथील सिंहस्थ निधीतील उर्वरित रुपये २०२ कोटी शासनाने गेल्या तीन महिन्यांपासून थांबविले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निधीसाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०६-२०१६) : (१) हे खरे नाही.

- (२) नगर विकास विभागाकडून प्राप्त निधी विविध यंत्रणांना वितरणासाठी जिल्हाधिकारी, नाशिक यांच्या स्वीय प्रपंजी लेख्यात रु.५३.८६ कोटी निधी उपलब्ध आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

बुलडाणा नगर परिषद अंतर्गत हातगाडी धारकाकडून नियमबाह्य वसूल करण्यात येणा-या दैनिक बाजार रक्कमेबाबत

(३९) ४७७५६ (१३-०५-२०१६). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) बुलडाणा नगरपरिषद कार्यक्षेत्रातील अतिक्रमण काढण्यात आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अतिक्रमीत व्यक्ति शहरात हातगाडी लावून व्यवसाय करतात, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, नगरपरिषद हातगाडी लावणा-या व्यक्तिकडून दैनिक बाजार पावतीचे रु.१० वसूल करते, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, नगरपरिषद कोणत्या नियमाच्या आधारे हातगाडी धारकाकडून दैनिक बाजार पावतीचे रु.१० वसूल करीत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) : (१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) नगरपरिषदेला स्वतःचे उत्पन्न स्रोत निर्माण करण्याचे अधिकार असल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १०८-अ (ब) तसेच १४८ (२) नुसार नगरपालिकेमध्ये निहित झालेल्या कोणत्याही सार्वजनिक रस्त्याचा किंवा जमिनीचा उपयोग करणाऱ्या व्यक्तीकडून फी वसूल करण्याचा अधिकार आहे.

वणी (जि.यवतमाळ) शहरात व ग्रामीण भागात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याबाबत

(४०) ४८१०१ (१७-०५-२०१६). श्री.संजिवरेड्डी बोदकुरवार (वणी), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वणी शहरात (जि.यवतमाळ) व ग्रामीण भागात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी लादली असतानाही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत असल्याने मानवाच्या आरोग्यासह पर्यावरणालाही धोका निर्माण झाल्याचे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वणी तालुक्यात वेकोलियाच्या अनेक भूगिमत व खुल्या कोळसा खाणी असून या खाणीतील कोळसा येथील कोळसा डेपोत तसेच रेल्वे सायडिंगवर आणला जात असल्याने आधीच प्रदूषणात भर पडत असताना प्लास्टिकचा अधिक वापर झाल्याने प्रदूषण वाढले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, वणी शहरात व ग्रामीण भागात प्लास्टिक पिशव्यांवरील बंदीच्या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०६-२०१६) : (१) होय.

(२) होय.

(३) नगर परिषद वणी मार्फत सरसकट ५० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर सक्तीची बंदी आणण्याकरीता ठराव घेऊन व सर्व व्यापारी मंडळीची बैठक घेऊन

संपूर्णपणे बंदी आणणे व दंडात्मक कार्यवाही करण्याची कार्यवाही सुरु आहे तसेच १ जुलै, २०१६ पासून १०,००० वृक्ष लागवड करण्याचे नगर परिषदेचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वणी शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याबाबत

(४१) ४८१२६ (०५-०५-२०१६). श्री.संजिवरेड्डी बोदकरवार (वणी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वणी शहरात (जि.यवतमाळ) पाऊस न झाल्याने व नवरगाव धरणात पुरेसा जलसाठा नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नवरगाव धरणाचे पाणी निर्गुडा नदीवरील बंधान्यात सोडल्यास वणी शहराचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, वणी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) : (१) होय.

(२) होय.

(३) जिल्हाधिकारी, यवतमाह यांच्या आदेशानुसार वणी नगर परिषदने सदर नवरगाव धरणातील पाण्याचे आरक्षण वाढवून घेतले आहे. तसेच वेळोवेळी दर दहा दिवसांनी २५ टि.एम.सी. पाणी नवरगाव धरणातून निर्गुडा नदीच्या बंधान्यात सोडण्यात येते व वणी शहरास पाणी पुरवठा करण्यात येतो.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बुलडाणा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याबाबत

(४२) ४८६१० (१७-०५-२०१५). श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलडाणा शहरातील आरस ले आऊट मध्ये गत एक वर्षापासून नळाव्दारे पाणी पुरवठा होत नसून नळामधुन पाण्या ऐवजी फक्त हवाच येत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त बाबत स्थानिक नागरिकांनी दिनांक १ फेब्रुवारी, २०१६ वा त्या सुमारास मुख्याधिकारी नगरपालिका यांना दिलेले निवेदन शासनास प्राप्त झाले आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास सदर बाबत शासनाने चौकशीकरून त्यानुषंगाने पाणी पुरवठा सुरळीत करणे बाबत काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) नाही.

- (२) प्रश्न भाग १ मध्ये नमुद विषयाचे निवदेन जिल्हाधिकारी बुलढाणा यांचेकडे दिनांक ०८/०१/२०१६ व दिनांक ०२/०२/२०१६ रोजी प्राप्त झाले आहे.
- (३) तांत्रिक दृष्ट्या सदर भागाला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने ६ इंची स्लुज व्हॉल टाकून पाणी वितरणासाठी दोन स्वतंत्र भाग करण्यात आले. तदनंतर सदर भागाचा पाणी पुरवठा नियमित झालेला आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

औद्योगिक संस्थामधील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळण्याबाबत

(४३) ४९६२६ (१७-०५-२०१६). डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) औद्योगिक संस्थामधील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे यासाठी राज्यातील २४ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) व बॉश लिमिटेड या जर्मन कंपनी दरम्यान दिनांक २१ डिसेंबर, २०१५ च्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे, हे खरे अहे काय,
- (२) असल्यास, उक्त कराराचे स्वरूप काय आहे व त्याअंतर्गत कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे,
- (३) असल्यास, यासाठी किती निधीची आवश्यकता आहे व तो कशाप्रकारे उपलब्ध करण्यात येणार आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२९-०७-२०१६) : (१) होय, हे खरे आहे.

दि.२४/०७/२०१५ रोजी औ.प्र.संस्था, नाशिक या संस्थेचा बॉश लिमिटेड या औद्योगिक आस्थापने समवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. तसेच शासन पत्र क्र.संकीर्ण-२०१५/(प्र.क्र.५७/१५)/व्यशि-५ दि.०३/१२/२०१५ अन्वये ३० औ.प्र. संस्थांना सीएसआर योजनेंतर्गत बॉश लिमिटेड या औद्योगिक आस्थापने समवेत सामंजस्य करार करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुषंगाने दि.२१/१२/२०१५ रोजी २३ औ.प्र. संस्थांचा बॉश लि. सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

- (२) सदर सामंजस्य करारांतर्गत बॉश लिमिटेड ही आस्थापना संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा तयार करणार असून प्रशिक्षकाची नेमणूक करणार आहे.

तदनंतर प्रशिक्षणार्थ्यांची निवड झाल्यानंतर संस्थेत रोजगाराभिमुख Bridge Course सुरु करण्यात येणार आहे.

(३) बॉश लिमिटेड या आस्थापनेकडून सदर २४ संस्थांमध्ये प्रत्येकी ५ लाख खर्च करून प्रत्येक संस्थेत एका प्रयोगशाळेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. तसेच सदर अभ्यासक्रमासाठी रु.५०००/- इतके शुल्क आकारण्यात येणार असून त्यापैकी रु.५००/- इतके नोंदणी शुल्क उमेदवाराने भरणे आवश्यक आहे. तसेच उर्वरित रु.४५००/- एवढ्या रकमेचे कर्ज उमेदवारास आवश्यक असल्यास बॉश आस्थापनेने करार केलेल्या बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पहिल्या सहा बँचेसकरिता रु.२५००/- किंमतीचे Learner Kit बॉश आस्थापनेमार्फत मोफत देण्यात येणार आहे.

सदर सामंजस्य करारांतर्गत शासनाकडून कोणताही निधी उपलब्ध करून द्यावयाचा नाही.

मुखेड (जि.नांदेड) तत्कालीन तालुका कृषी अधिकारी व तत्कालीन मंडळ अधिकारी यांनी संगनमत करून केलेल्या गैरव्यवहाराबाबत

(४४) ४९७७० (२८-०४-२०१६). डॉ.तुषार राठोड (मुखेड) : सन्माननीय कृषी मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुखेड, (जि.नांदेड) यु.यु. नाडे तालुका कृषी अधिकारी, यांनी सन २००७ ते २०१० या कालावधीत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करित असताना मुखेड तालुक्यात असलेल्या तीन मंडळ कृषी अधिकारी यांचे पद रिक्त नसताना उक्त नमूद शासनाच्या योजना राबवित असताना तीनही मंडळाचे पदभार नियमबाह्यरित्या मंडळ कृषी अधिकारी मोतीराम पाटील यांना दिले व यातून राष्ट्रीय कृषी विकास योजना, रोहयो अंतर्गत घेण्यात आलेल्या फळबागा, गतिमान पाणलोट योजना, सुक्ष्मसिंचन योजनांमध्ये संगनमत करून अनियमितता व गैरव्यवहार झाला आहे असे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(२) असल्यास, चौकशीअंती तत्कालीन तालुका कृषी अधिकारी यु.यु. नाडे व तत्कालीन मंडळ अधिकारी मोतीराम पाटील यांचेवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१४-०७-२०१६) : (१) सन २००७ ते २०१० या कालावधीत मुखेड तालुक्यात मुक्रामाबाद मंडळ, मुखेड मंडळ व येवती मंडळ येथे श्री.मोतीराम पाटील या नावाची व्यक्ती मंडळ कृषी अधिकारी पदावर कार्यरत नव्हती. सबब, श्री. मोतीराम पाटील यांना नियमबाह्यरित्या पदभार देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सन २००७ ते २०१० या कालावधीत मुखेड तालुक्यात राष्ट्रीय कृषी विकास योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ६८ शेतकऱ्यांच्या कामामध्ये रु.१९,४३,६१०/- इतक्या रकमेची कामे कमी असल्याचे

दिसून आले आहे. तसेच वरील कालावधीत राष्ट्रीय कृषि विकास योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेततळ्यांच्या कामात अनियमितता झाल्याप्रकरणी ५ अधिकारी/कर्मचारी दोषी असल्याबबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. (२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

रिसोड तालुक्यात (जि.वाशिम) जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत

(४५) ४९७८८ (१७-०५-२०१६). श्री.अमित झनक (रिसोड), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रिसोड तालुक्यात (जि.वाशिम) अद्याप जैववैद्यकीय (बायोमेटिकल वेस्ट) कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात ठोस सुविधा उपलब्ध करण्याच्या कामी नगरपरिषद अपयशी ठरली असून यामुळे खाजगी दवाखान्यांसोबतच शासकीय रुग्णालयांमधून दैनंदिन बाहेर पडणारा जैववैद्यकीय कचरा उघड्यावर फेकून दिला असल्याचे माहे जानेवारी, २०१६ मध्ये दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदार नेमण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१६-०६-२०१६) : (१) होय.

(२) जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाटीसाठी सर्व संबंधितांशी चर्चा करून कंत्राटदार नेमण्याची कार्यवाही नगरपरिषदेमार्फत करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहरातील शिवडीपासून थेट रायगड जिल्ह्यातील चिर्लेपर्यंत जोडणाऱ्या १२ कि.मी.

**लांबीच्या ट्रान्स हार्बर लिंकला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय
आणि सीआरझेडची परवानगी मिळण्याबाबत**

(४६) ५००१६ (०५-०५-२०१४). श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे), श्री.सदा सरवणकर (माहिम), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरातील शिवडीपासून थेट रायगड जिल्ह्यातील चिर्लेपर्यंत जोडणाऱ्या १२ कि.मी. लांबीच्या ट्रान्स हार्बर लिंकला केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय आणि सीआरझेडची परवानगी मिळाली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर प्रकल्पाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत काय, असल्यास, या प्रकल्पाचे काम करण्यासाठी कोणाची निवड केली आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२१-०६-२०१६) : (१) होय.

- (२) व (३) सदर प्रकल्पाकरीता कंत्राटदार नेमण्याकरीता पूर्वअर्हता प्रक्रिया (Prequalification Process) प्रगतीपथावर आहे. तद्नंतर निविदा प्रक्रिया अंती प्रकल्पाकरीता कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचे नियोजित आहे.

**मुंबई उपनगरातून सातारा जिल्ह्यातील रहिवाश्यांना जाण्याकरिता
बोरिवली- सातारा एसटी सेवा पुन्हा सुरु करणेबाबत**

(४७) ५००६६ (२८-०४-२०१६). श्री.प्रकाश सुर्वे (मागाठाणे) : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई उपनगरातून सातारा जिल्ह्यातील रहिवाश्यांना जाण्याकरिता बोरिवली सातारा रात्री १०.३० वाजताची एसटी सेवा पुन्हा सुरु करणेबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दि. २१.१.२०१५ रोजी वा त्यासुमारास आगार प्रमुख, ठाणे यांना एक लेखी निवेदन दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ही बस सेवा सुरु करण्यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाने निर्णय घेतला आहे काय, त्यांचे स्वरूप काय आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (१२-०७-२०१६) : (१) होय.

- (२) बोरिवली-सातारा ही गतवर्षी मे, २०१५ मध्ये फेरी सुरु करण्यात आली होती. परंतु जून महिन्याच्या पहिल्या दशकात या फेरीस ३१/३८ इतके अत्यल्प भारमान प्राप्त झाल्याने सदर फेरी स्थगित करण्यात आली.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**केंद्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र मोहिम अंतर्गत स्वच्छ
शहरांसाठी प्रोत्साहन अनुदान मिळण्याबाबत**

(४८) ५११०४ (१३-०५-२०१६). श्री.दिपक चव्हाण (फलटण), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात दिनांक २ ऑक्टोबर, २०१५ पासून "स्वच्छ महाराष्ट्र" मोहिम (नागरी) सुरु करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, स्वच्छ महाराष्ट्र मोहिम अंतर्गत स्वच्छ शहरांसाठी किती प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे,
- (३) असल्यास, आतापर्यंत स्वच्छ महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत किती शहराची निवड करण्यात आली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (२०-०६-२०१६) : (१) केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यात दिनांक १५ मे, २०१५ पासून स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यात येत आहे.

(२) स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत "स्वच्छ" होणाऱ्या "अ" वर्ग नगरपरिषदेस रुपये २.०० कोटी, "ब" वर्ग नगरपरिषदेस रुपये १.५० कोटी आणि "क" वर्ग नगरपरिषदेस व नगरपंचायतीस रुपये १.०० कोटी प्रोत्साहन अनुदान अनुज्ञेय आहे.

(३) व (४) स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत आतापर्यंत पाचगणी, देवळाली प्रवरा व वेंगुर्ला या नगरपरिषदा "स्वच्छ" झाल्या आहेत.

नागपूर रामटेक शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजना पाच वर्षांपासून अपूर्ण असल्याबाबत

(४९) ५१६३९ (१७-०५-२०१६). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर रामटेक शहरातील वाढीव पाणी पुरवठा योजना मागील पाच वर्षांपासून अपूर्ण असल्याने येथील पाणी समस्या गंभीर झाली असल्याचे माहे जानेवारी, २०१६ च्या पाचव्या आठवड्यात वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१५-०६-२०१६) : (१) होय.

- (२) नगरविकास विभागामार्फत सदर योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने स्थानिक यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
-

डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने
जीन एक्सपर्ट मशीन उपलब्ध करून दिली असल्याबाबत

(५०) ५२४७४ (०३-०५-२०१६). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमिन पटेल
(मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक येथे महापालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात सुधारित राष्ट्रीय क्षयरोग
नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाने सुमारे ४० लाख रुपये किंमतीची जीन एक्सपर्ट मशीन
उपलब्ध करून दिली असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले
आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मशीन कार्यान्वित करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा
करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१८-०६-२०१६) : (१) व (२) नाशिक महानगरपालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन
रुग्णालयात, सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून जीन एक्सपर्ट
मशीन उपलब्ध करून देण्यात आले असून ते मशीन दिनांक २८ जानेवारी, २०१६ कार्यान्वित
करण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.